

APOLLO FINVEST (INDIA) LTD.

REGISTERED OFFICE:

Unit No. 803, Morya Blue Moon, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053 Email: info@apollofinvest.com Contact No. 022-62231667 / 68

5th August, 2017

To
The Bombay Stock Exchange Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 512437 Name: Apollo Finvest (India) Limited

Sub: Reg 47(3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015

As per Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, pleased find attached enclosed copy of the General Notice published in Newspaper Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) intimating about the 31st Annual General Meeting, Remote E-Voting information and Book Closure for your record purpose.

Thanking You

Yours Faithfully

For Apollo Finvest (India) Limited

Anju Innani

Managing Director

DIN: 00123259

OSBI

Sr. Name of

No. Borrowers &

Address

1. M/s. Abha

STATE BANK OF INDIA

Outstanding

Amount (Rs.)

as on date

Rs.

Demand

Notice Dt.

09/05/2017

Small Industries Branch Pune, 562/7, River View Apartment, Congress Bhavan Road, Opp. Sawarkar Bhavan, Shivaji nagar, Pune - 411005. Phone No.020 - 25514632

Description of

Immovable Secured Assets

31/07/2017 This Hypothecation of Stock and Book Debts And other Current

Possession Notice (Rule 8(1)

Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India, Small Industries Branch, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notices dated mentioned below in column (3) under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower & other, as per details given below to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective Notices. The concerned Borrowers/Property Holders having failed to repay the respective due amounts, notice is hereby given to the Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Symbolic Possessions of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act on the dates mentioned below. The Concerned Borrowers / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of State Bank of India for amount mentioned below. The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Date of

Symbolic

Possession

 IIII OI I IIII III	 110.	 This Hypothic dation of Clock and Book Books Tala carol Carroll
Electromech Pvt.	3,38,90,659.12	Assets of the Company.
Ltd. (Borrower)	(Rupees Three	1) All that Piece and parcel of the Property Bearing Flat No. 506, on
Sayali Villa, Lane No.	Crore Thirty	5th Floor, "Pooja Sankul" admeasuring 53.90 Sq.Mt. i.e. 580.00
2, Veerbhadra Nagar,	Eight Lacs	Sq. Ft. with attached Terrace admeasuring 6.50 Sq.Mt. i.e. 70 Sq.Ft.
Baner Mhalunge	Ninety Thousand	Plus Open Parking admeasuring 9.29 Sq.Mt. i.e. 100 Sq.Ft. in
Road, Baner	Six Hundred Fifty	Building Constructed on Survey No. 161/2/1A-2+162/1+2-1B Hissa
Pune - 411045	Nine and Twelve	No.5 and 4 Being And Lying At Village Aundh, Taluka & Sub
Personal Guarantor:-	Paise Only) as	Registration District Haveli, District & Registration District Pune
i)Mr. Susanta Kumar	on 09.05.2017	within the local Limits of Pune Municipal Corporation. Owned by
Mandal.	plus accrued	Mr. Susanta Kumar Mandal.
ii)Mrs. Susmita	interest from	2) All that Piece and parcel of the Property bearing Flat No. 10, Wing B
Susanta Mandal.	10/05/2017	- on Third Floor, Shiv Ganesh Residency Admeasuring 47.75 Sq. Mt.
Flat No.102, 14 +15,		Plus attached terrace Admeasuring 9.30 Sq.Mt. Carpet Area in Wing –
Sayali villa, Balaji		B, Namely Shiv Ganpati Raj Park Constructed on Survey No. 71(P),
Park, behind season		Being and Lying at Village Pimple Gurav Taluka & Sub Registration
Hotel, Aundh, Pune -		District Haveli, District & Registration District Pune And Within the
411007.		Local Limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation. Owned By
100 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00		Mr. Susanta Kumar Mandal & Mrs. Susmita Susanta Mandal.

Notice is hereby given to you all under Rule 8(6) that pursuant to the Demand Notice issued by the undersigned as the Authorized Officer of State Bank of India, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, the undersigned has taken Symbolic possession of the Secured Assets as per details given above. Copy of the Panchnama and possession Notice can be collected from the undersigned on any working day during working hours.

Further, Notice is also hereby given to you all above that the undersigned, as the Authorized Officer of State Bank of India, shall now proceed to sell the above Secured Assets by adopting any of the methods mentioned in Rule 8(5) of the above Rules. As such, you all are hereby advised, in your own interests, to obtain / sponsor / give valid offers, in the prescribed manner, for the Secured Assets in question or pay the up-to-date outstanding dues of State Bank of India. Further, please take Notice that in case you fail or neglect to sponsor / give, in the prescribed manner, any valid offer (s) for the Secured Assets in question or pay the outstanding dues of the State Bank of India positively within 30 days from the date of this Notice, State Bank of India will proceed to sell the Secured Assets in question at the Reserve Price fixed by the undersigned as the Authorized Officer, as provided under the above Act / Rules, without any further intimation / Notice to

Date: 31/07/2017 Authorized Officer. Place : Pune State Bank of India



Website: www.ircon.org CIN-U45203DL1976GOI008171 e-Procurement Notice

e- Tender no.: IRCON/Elect/5030/MTJ-KAP/OHE/ Pkg-3/16, Open e-Tender in Two Stage bid system are invited from bidders meeting qualifying requirements for the work of "Supply, Installation, Testing & Commissioning of Railway

Electrification work between Kasganj (Excl.) - Farrukhabad (Excl.) section of North Eastern (NE) Railway (UP.) Estimated Cost of Tender ₹49,28,80,750.00 **Earnest Money Deposit** ₹30.65.000.00 Completion Period 15 Months (Fifteen Months)

Cost of Tender Documents ₹50,000.00 Last Date & Time of e-Bid Submission 25.08.2017 at 15:00 Hrs. (IST) For further details, visit website https://www.tenderwizard.com/IRCON. Corrigendum

if any, would be hosted only on the website. General Manager / Electrical C-4, District Centre, Saket, New Delhi - 110017

beam INFIBEAM INCORPORATION LIMITED

Registered Office: 9th Floor, "A" wing, Gopal Palace, Opposite Ocean

Park, Near Nehrunagar, Satellite Road, Ahmedabad - 380 015

NOTICE OF THE BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of

Directors of the Company will be held on Monday, August 14,

2017 at the Registered Office of the Company, inter alia, to

consider and take on record the Standalone and Consolidated

Unaudited Financial Results of the Company for the Quarter

ended on June 30, 2017. The information contained in this

Notice is available on the Website of the Company i.e.

www.infibeam.ooo and also on the website of the Stock

Exchanges, where the Equity Shares of the Company are

Pursuant to Code of Conduct for Prohibition of Insider Trading

of the Company and applicable SEBI Regulations, the

Company has informed all the Designated Employees and

Directors that trading window for dealing in securities of the

Company shall remain closed from August 5, 2017 to August

SOUTH DELHI MUNICIPAL CORPORATION

Office of The Executive Engineer Project-I, Central Zone

Shiv Mandir Marg, Laipat Nagar, New Delhi-110024

SHORT NOTICE INVITING RFP

For online tendering time table please refer http://mcdetenders.com.

Tender NIT No. EE (Pr.)-I/TC/CNZ/17-18/08 dt. 03.08.17. The Executive

Engineer (Project-I) Central Zone on behalf of SDMC invites the bids from

eligible Consultant/firms/companies registered in any government

department or non-registered reputed firms in Two Envelope System having suitable experience in providing Project Management Consultancy Services

for Construction of Miniature Replicas of Seven Wonders. The MCD

Registered contractors may submit their bids online and eligible contractors/

consultants other than MCD shall submit their bids manually in sealed cover

upto 3.00 PM on 25.08.2017 for the under mentioned consultancy work:

Consultancy Assignment for preparation of detailed Project Report &

Project Management Services for construction of Seven Wonders Park

(Miniature Replica) in Rajiv Gandhi Smriti Van adjoining village Nangli

Estimated Project Cost - Rs. 1640.00 lacs. Cost of tender - Rs.1,000/-

(Non-refundable) in the shape of DD in favour of Commissioner, SDMC with 2

Months Validity at the time of submission. Earnest Money - Rs. 1,64,000/- in the shape of DD in favour of Commissioner, SDMC with 2 Months Validity at

the time of submission. Time of completion of project - 14 Months. Validity

of Rates - 5 Months. Head of Account - I-130-3084. Tenders can be had

from Office of EE (Project-I) Central Zone, SDMC, Shiv Mandir Marg, Jal

Vihar, Lajpat Nagar-I, New Delhi-110024. It can also be downloaded from

SDMC website i.e. http://mcdonline.gov.in/tri/sdmc_mcdportal/. Tenders

Submission in the Office of Executive Engineer (Project)-I, Central, SDMC,

Shiv Mandir Marg, Jal Vihar, Lajpat Nagar-I, New Delhi-110024. Date of

http://mcdonline.gov.in/tri/sdmc mcdportal/ - 06/08/2017. Last Date of

Submission of gueries - 09.08.2017 upto 5.00 PM. Date of Pre-bid

meeting - 11.08.2017 at 11.00 AM in the office of EE (Project)-I, Central Zone.

Response to queries - 16.08.2017. Last Date of submission of Bids

25.08.2017 upto 3.00 PM. Date of Opening for Technical Bids - 25.08.2017

at 3.30 PM. Date of Opening for Financial Bids to be decided later on.

Financial Capacity: (a) Turnover :- Average annual financial turn over for

consultancy works should not be less than Rs. 82.00 lacs during the

immediate last 3 consecutive financial years. Only audited report/statement of

the participants will be considered. The loss shall not be more than two consecutive years. (b) Solvency :- The consultant will give solvency

certificate for an amount of Rs. 32.80 Lacs (40% of the estimated cost of the

consultancy work). Charted Accountant/Statutory Auditor Certificate shall be

submitted as documentary evidence. The eligibility criteria for the

participating consultancy firm are as under : Experience of having

successfully completed similar consultancy works i.e. such type of works,

during the last 7 years ending the last day of the month previous to the one in which applications are invited. The participating firm should be minimum three

years old in this field. The works completed upto previous day of last date

of submission of tenders shall also be considered. One similar completed

consultancy services for works costing more than Rs. 13.12 crore or Two

similar completed consultancy services for works costing more than Rs. 9.84

crore or Three similar completed consultancy services for works costing more

than Rs. 6.56 crore. The Completion certificates duly notarized must be

attached as documentary evidence in support of the above experience.

The proposal shall contain the Technical & Financial Bids in separate

envelopes. Envelope-I shall contain technical bid documents (One original +

Two Copies) in one sealed envelope. The envelope shall be marked

"Technical Bid only". The EM is to be kept in Technical Bid envelope. In case,

tender document is downloaded from website the Tender Cost is also to be

kept in Technical Bid envelope. The tenders not accompanied by Earnest

Money in prescribed form shall be summarily rejected. Envelope-II shall

contain financial bid only in another sealed cover. For any query contact

R.O. No. 93/DPI/South/2017-18 Executive Engineer (Project-I), Central Zone

011-29811615/9717787956/e-mail id: eeprc1@gmail.com.

uploading of Tender/RFP Documents on SDMC website

listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

16, 2017 (both days inclusive).

NIT No.: EE (Pr.)-I/TC/CNZ/17-18/08

Rajapur Ward No. 56-S in Central Zone.

Place: Ahmedabad

Date: August 4, 2017

[CIN: L64203GJ2010PLC061366]

ICSA (INDIA) LIMITED Regd. Off: Plot. No. 12, Ground Floor,

Software Units Layout, Cyberabad, Hyderabad – 500081 NOTICE

In consonance with the Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, intimation is hereby given to the Exchange that a meeting of Board of Directors will be held on Friday, 11th August 2017 at the Registered Office of the Company, interalia to consider the following: To consider and approve the Un-audited Financial Results (Provisional) for

the Quarter ended 30th June 2017; • Review of operational and other matters required for the company's progress. by order of the Board

for ICSA (INDIA) Limited Date : 01.08.2017 Place: Hyderabad

Chairman cum Managing Director

CORRIGENDUM

In the Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the guarte ended June 30, 2017 of Filatex India Limited published on August 02, 2017 in this newspaper where item at serial no. 1 should be read as below: (Rs. In Lakhs) Particulars 30.06.2017 30.06.2016 47,724 Total Income from Operations 39,207 Instead of (Rs. In Lakhs) 30.06.2017 Particulars 30.06.2016 Total Income from Operations (net) 48,006 39,431 Inconvenience caused is regretted.

IndiaNivesh Capitals Limited Regd. Office: 1705, 17th Floor, Lodha

Supremus Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai 400013 CIN: L51909MH1983PLC267005. Tel No.: 022 62406240, Fax: 022 62406241 Email: icl@indianivesh.in, NOTICE

NOTICE is hereby given that pursuant Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 11, 2017 at 2.00 p.m. at the Registered Office of the Company to consider and take on record the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June The Notice is also available on the website of

the Company (www.icl.in.net) For IndiaNivesh Capital Limited

Rajesh Nuwal

Director Mumbai; August 4, 2017 DIN: 00009660

SOFCOM SYSTEMS LIMITED Regd Off: D-36, Subhash Marg, Flat No. 802, Sheel Mohar Apartment, C-Scheme Jaipur, Rajasthan **CIN:** L72200RJ1995PLC010192

FAX: 0141-2348019 E-Mail ID: sofcomsystemsltd@gmail.com

Phone No. 0141-2340221/2370947

Website: www.sofcomsystems.com NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations). Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, August 12th, 2017 at 02.00 P.M at the registered office of the company inter alia, to consider and approve standalone unaudited financial results of the company for the first quarter ended June 30th, 2017 Further, in terms of internal code of conduct

or prevention of insider trading in dealing with securities of the company, the trading window shall remain closed from 05.00 P.M. on August 05th, 2017 and end of 48 hours after the results are made public on August 12th, 2017.

> FOR Sofcom Systems Limited Anshu Kanoongo **Company Secretary**

Place : Jaipur Date: 04/08/2017

BHAGYASHREE LEASING AND FINANCE LIMITED CIN: L65910PN1994PLC138655

Regd. Office: 2413, East Street, 1st Floor, Kumar Capital, Camp, Pune 411 001 Extract of Unaudited Standalone Results for the Quarter Ended 30th June 2017 (Rs. In Lacs)

Particulars	June 30, 2017	Quarter Ended March 31, 2017 (Audited)		Year Ending March 31, 2017 (Audited)
Total income from operations (Net)		10700	1.5	-
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	-	-	-	200
Net Profit/(Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	-3.13	-0.86	-2.81	-5.02
Equity Share Capital	350.01	350.01	350.01	350.01
Reserves (excluding Revaluation Reserve as	A-600 TOTO 19	700 \$ 100 000	711.671.676	
shown in the Balance Sheet of previous year)	-29.62	-29.62	-24.61	-29.62
Earnings Per Share (before extraordinary items)	40.00	11/1/20/20/20/20	5000000000	20073-00-00
Basic:	-0.08	-0.02	-0.08	-0.14
Diluted:	-0.08	-0.02	-0.08	-0.14
Earnings Per Share (after extraordinary items)	19000000000	30000000	803030	2,5,2000
Basic:	-0.08	-0.02	-0.08	-0.14
Diluted:	-0.08	-0.02	-0.08	-0.14

Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com). The Auditors have expressed an unqualified report on the limited review on the financial results for the quarter ended June 30, 2017.

For and on behalf of the Board of Directors Of Bhagyashree Leasing and Finance Limited

DIN: 01947076

Ameya Jain Director & CFO

By order of the Board

Shyamal Trivedi

Dated: 03.08.2017

For Infibeam Incorporation Limited

Vice President & Company Secretary

Place: Pune

Date: 31.07.2017

સેન્ટ્રલ બેંક ઓફ ઈન્ડિયા सेन्ट्रल बैंक ओफ इंडिया CENTRAL BANK OF INDIA

Relief Road Branch LIC Oriental Building, Relief Road, Ahmedabad - 380001. **Tel**: 25380227, 25393170

DEMAND NOTICE

The Under mentioned account became N.P.A. and demand notice issued by the Bank to the Borrower and Guarantors under Section 13(2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act (The "Act) 2002 & Sent by Read. Post which was returned unserved with remarks "Refuse to Accept".

Name of the Borrowers	Description of mortgaged property	Demand Notice Date	O/s Amount Rs.
Mrs. Ritaben Mukeshbhai Dahake (Borrower), Present Address: Plot No 1, Madhav Nagar, Opp. Shanti Nagar, B/H Court, Narol., Mr. Vinit Mukeshbhai Dahake (Co- Borrower), Present Address: Plot No 1, Madhav Nagar, Opp. Shanti Nagar, B/H Court, Narol.	I. TO IIIU. NUGU. VVGSL. I. I. NU. J3 C. UU. NUITIII. UUGIII	26.07.2017 NPA Date 25.07.2017	Rs. 17,72,407/- as on 25.07.2017 plus interest thereon

To recover the above debts this notice is issued once again under section 13(2) of the said act, and informed that if you fail to deposit the outstanding dues within 60 days from the date of this notice, Bank will take further legal steps to recover the dues.

Date: 05.08.2017 Place : Ahmedabad

Authorised Officer Central Bank Of India

AHMEDABAD MANAGEMENT ASSOCIATION Today at 6.30pm at AMA Complex, ATIRA MR. SAMIR J. SHAH, Partner, JBS Group of Companies to address on TRADE FACILITATION AGREEMENT -CHANGING CUSTOMS & RELATED PROCESSES TO INCREASE INDIA'S SHARE IN WORLD TRADE You are cordially invited

HOVS HOV Services Limited

CIN: L72200PN1989PLC014448

Registered Office: 3rd Floor Sharda Arcade, Pune Satara Road, Bibwewadi, Pune-411037 Website: www.hovsltd.com; Email: investor.relations@hovsltd.com; Phone: 91 20 24231623; Fax: 020-24221470

NOTICE OF THE 29[™] ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (29th AGM) of the Company will be held on Friday.

September 1, 2017 at 10:30 A.M. at the Sheraton Grand Pune Bund Garden Hotel, Raja Bahadur Mill Road, Pune, Maharashtra-411001 to transact the business as set out in the Notice of the 29th AGM. Electronic copies of the Notice of the 29th AGM and the Annual Report for the FY 2016-17 have been sent to all shareholders whose email IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agents, Karvy Computershare Private Limited

(Karvy)/ Depository Participant(s). Physical copies of the Notice of the 29th AGM and the Annual Report for FY 2016-17 have been sent to all other shareholders at their registered address through the permitted mode. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from August 29, 2017 to

September 1, 2017, both days inclusive for the purpose of the 29th AGM of the Company.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities Exchange (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Shareholders the facility to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the Notice. The details as required, pursuant to the aforesaid provisions, are given here under:

(i)	Date of completion of sending of Notice	August 4, 2017
(ii)	Date and time of commencement of voting by electronic means	Tuesday, August 29, 2017 at 9:00 AM, IST
(iii)	Date and time of end of voting by electronic means	Thursday, August 31, 2017 at 5:00 PM, IST
(iv)	Cut-off date	Friday, August 25, 2017
(v)	Voting through electronic means shall not be allowed beyond	Thursday, August 31, 2017 at 5:00 PM, IST
(vi)	The Notice of 29 th AGM and the Annual Report for FY 2016-17 are available on the Company's website and on KARVY's website	www.hovsltd.com https://evoting.karvy.com
(vii)	Contact details of the person responsible to address the grievances connected with the voting by electronic means	Mr. Mohd Mohsin Uddin, Senior Manager Address: Karvy Computershare Private Limited at Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032 Email id: evoting@karvy.com Telephone No. +91-40-6716 1562

A person whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, August 25. 2017 shall only be entitled to avail the facility of e-voting as well as voting in the 29th AGM.

The members may attend the meeting even after casting their votes by e-voting but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes member after the dispatch of the Notice of the 29th AGM and holding share as on the cut-off

date i.e. Friday, August 25, 2017 may obtain the User ID and password by sending a request at evoting@karvy.com. The procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the 29th AGM which is available on the Company's website and Karvy's website. The facility for voting at the 29th AGM shall be made available by way of ballot and members attending the meeting who have

not cast their vote by e-voting shall be able to vote at the 29th AGM by ballot.

By order of the Board For HOV Services Limited Bhuvanesh Sharma VP Corporate Affairs &

Date: August 4, 2017

Place: Pune

Company Secretary & Compliance Officer

■ □ □ L L □ FINVEST (INDIA) LTD. CIN: L51900MH1985PLC036991

Regd Office: Unit No. 803, Blue Moon, 8th Flr. Veera Industrial Estate, New Link Rd, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai - 400053 Email - info@apollofinvest.com

NOTICE OF 31⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 31st Annual General Meeting of APOLLO FINVEST (INDIA) LIMITED will be held on Wednesday, the 27th Day of September, 2017 at 11:30 A.M. at Golden Gate Banquet, Prime Business Park, Shop No. 2, D. J. Road, Vile Parle (W), Near Railway Station, Mumbai-400 056 to transact the business as set out in the AGM Notice. NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the

Companies Act, 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Thursday 21" September, 2017 to Wednesday, 27" September, 2017 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read

with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 20th September, 2017, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under

- Date of Completion of dispatch of Notice of AGM 1" September, 2017.
- The remote e-voting period commences on Sunday 24th September, 2017 from 9:00 a.m. ends on Tuesday 26" September, 2017 at 5:00 p.m.
- 3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 26" September, 2017.
- 4. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 20th September, 2017 can send request to www.evotingindia.com or helpdesk.evoting@cdslindia.com. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer
- the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or you may contact Mr. Wenceslaus Futardo, Deputy Manager, Address: Phiroze Jeejeebhoy Towers, 16th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400001. Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com Phone Number: 18002005533 A Member may participate in the AGM even after exercising his right to
- vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final.

Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Ballot form which will be distributed at the AGM. By order of the Board of Directors

APOLLO FINVEST (INDIA) LTD.

ANJU R. INNANI Place: Mumbai Managing Director, Date : 5" August, 2017 DIN: 00123259

Duncan Engineering Limited CIN. L28991PN1961PLC139151

(Formerly known as Schrader Duncan Limited) Regd. Office: F-33 Ranjangaon MIDC, Karegoan, Tal Shirur, Pune- 412 209 Phone: 2138 660-066 • Fax: 2138 660-067 Website: www.duncanengg.com

Extract of Unaudited Einancial Results for the Quarter anded June 20/2017

(Rs. in Lakhs)				
SI. No.	Particulars	Quarter Ended		
No.			June 30' 2016	
		(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	1,063.30	798.64	
2	Net Profit from ordinary activities after tax	(21.47)	(180.46)	
3	Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period			
	Other and Comprehensive Income for the period) after tax	(30.82)	(182.94)	
4	Equity share capital	369.60	369.60	
5	Reserve excluding Revaluation Reserve as per Balance sheet of previous accounting year	-		
6	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)			
	Basic & Diluted	(0.58)	(4.88)	
No	tes:			

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 04th August '2017.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial Results for the Quarter ended June 30' 2017 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and Company's website www.duncanengg.com By Order of the Board of Directors

Akshat Goenka Managing Director DIN: 07131982

Sd/-

SERVICES LIMITED CIN: L65990MH1984PLC032403 Read, Office: 3rd Floor, Bullion House, 115

FINKURVE FINANCIAL

Tambakatta Lane, Zaveri Bazar, Mumbai - 400003 Tel No: 022-61420022 Email id: finkurvefinancial@gmail.com; Website: www.finkurve.com

NOTICE Pursuant to Regulation 29(1)(a) of

the SEBI Listing Obligations and Disclosures Requirements (LODR) Regulation, 2015 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th August, 2017 inter alia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2017.

The above intimation is available on Company's website at www.finkurve.com and the website of stock exchange(s) at www.bseindia.com

For Finkurve Financial Services Limited

Sd/-Sunny Parekh Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: 04th August, 2017

CLASSIFIEDS

ESTATE & PROPERTY

PROPERTY

HOTTEST DEALS IN MUMBAI. **ONE NUMBER**

TO CONTACT.

92094 00071

NAVI MUMBAI 7 23 LAKHS ONWARDS

TURBHE

₹29 LAKHS ONWARDS THANE

₹40 LAKHS ONWARDS BHANDUP

₹50 LAKHS ONWARDS CHEMBUR

₹89 LAKHS ONWARDS

POWAI ₹1 CRORE ONWARDS

GOREGAON ₹95 LAKHS ONWARDS



0070547169-6-6

FOR SALE IN NAVI MUMBAI. Fully

HOSPITAL

Operational Super Prime Location

■ 125+ Beds

 Clear Title, OPD, OT,

I.C.U ++

FOR PRICE, CALL 7045724555



"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of

ts contents. The Indian Express (p) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers o Publications. We therefore recommend that eaders make necessary inquiries before sending any monies or entering into any greements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner

advertising copy, it is not possible to verify

Place: Mumbai Date: 4th August, 2017

Apollo

दै. मुंबई लक्षदीप 🞖





TARA JEWELS LIMITED

Regd. Off: Plot No. 122, 15th Road, Near IDBI Bank, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel. No.: +91 22 66774444, Facsimile: +91 22 66774464, E-mail: investor.care@tarajewels.co.in, Website: www.tarajewels.in CIN: L52393MH2001PLC131252

NOTICE

Notice is hereby given to the Members of Tara Jewels Limited (Company) that the Company is seeking the approval of its members by Postal Ballot (which includes electronic voting) for the following matters to be passed under the provisions of Companies Act, 2013:

- (1) Ordinary Resolution for Increase in Authorized Capital
- (2) Special Resolution for Amendment of Memorandum of Association
- (3) Special Resolution to Raising Funds through issue of eligible securities
- (4) Special Resolution to consider and approve issue of warrants on preferential basis

The Company has completed the despatch of Notice of Postal Ballot along with the Explanatory Statement and other annexures on August 4, 2017;

- Voting will commence from Saturday, August 5, 2017;
- The e-voting will commence from 9.00 am onwards on Saturday, August 5, 2017 and will close at 5.00 pm on Monday, September 4, 2017. The e-Voting module shall also be disabled by Central Depository Services (India) Limited ("CDSL") for voting
- Postal Ballot forms should reach the scrutinizer by no later than 5.00 pm on Monday, September 4, 2017 and any Postal Ballot form received from the Members beyond the said date and the said state of the said time will not be valid and voting by post shall not be allowed beyond the said date and time;
- Members who have not received the said Postal Ballot Notice and Postal Ballot Form may also send request for a Duplicate Postal Ballot Form;
- Ballot Form;
 The Company is also providing facility for voting through electronic mode (e-voting) through CDSL e-voting platform. The procedure of e-voting is given in the notes to the Notice of Postal Ballot. In case of any queries regarding e-voting you may also refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at the 'Downloads' section of https://www.evotingindia.com or may be addressed to Ms. Nivedita Nayak, Company Secretary at : Email id nivedita.nayak@tarajewels.co.in or Tel.: 022 66774444 or Facsimile: 022 66774464;
- The Notice of the Postal ballot along with the Explanatory Statement and other annexures is also displayed on the website of the Company at www.tarajewels.in and on the website of the CDSL at https://www.evotingindia.com;
- The Board of Directors of the Company has appointed Mr. K.C Nevatia, Practising Company Secretary, (FCS: 3963; CP No: 2348), Mumbai, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot Process in a fair and transparent manner;
- The Company has sent the Notice of the Postal Ballot to all the The Company has sent the Notice of the Postal Ballot to all the Members whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as per the details furnished by the NSDL and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on July 21, 2017. Such Members may exercise their voting electronically as per the procedure given in the notes to the Notice of Postal Ballot. In case the members does not wish to avail the e-voting facility organized through CDSL, such member may send a request for obtaining the Postal ballot Notices and physical Postal ballot form from the Company by sending a request to the Company ballot form from the Company by sending a request to the Company at the Registered office address of the Company or through Email sent at nivedita.nayak@tarajewels.co.in. On receipt of such request, the Registrar and Share Transfer Agent of the Company will despatch the physical Postal Ballot form to the Member.

For TARA JEWELS LTD.

Date : August 4, 2017 Place : Mumbai

Nivedita Nayak Company Secretary Membership No. F8479

पेनिनसुला लॅण्ड लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१८७१पीएलसी०००००५ नोंदणीकृत कार्यालय: पेनिनसुला स्पेन्टा, मथुरादास मिल्स कंपाउंड, सेनापती बांपट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३;

द्रः:+९१ २२ ६६२२९३०० ; फॅक्स:+९१ २२ ६६२२९३०२ ;

ई-मेल: investor@peninsula.co.in; वेबसाईट: www.peninsula.co.in. मेशे सत्तना देशात रोत आहे की कंग है है

PAZEL INTERNATIONAL LIMITED

(formerly known as Rutron International Limited) Regd. Off.: 223, 2" Floor, Natraj Market S.V. Road, Malad (W), Murnbai - 400 064, Maharashtra CIN: L60200MH1980PLC022303 Tel: 022 2844 9591

Website: www.pazelinternational.com Email Id: rutron1980@gmail.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 10, 2017 at 11.00 a.m. at 223, 2nd Floor, Natraj Market S.V. Road, Malad (W), Mumbai - 400 064 to inter alia to consider Standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2017 along with the Limited Review Report.

This intimation is also available on the website of the

1-Company (www.pazelinternational.com);

2-BSE Limited (www.bseindia.com);

For Pazel International Limited (Formerly known as Rutron International Ltd)

Place : Mumbai Date : 04.08.2017

Mukesh Chouhan Director

BPDLL FINVEST (INDIA) LTD

सीआयएन : एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ <mark>नॉदणीकृत कार्यालय :</mark> युनिट क्र. ८०३, ब्ल्यु मुन, ८वा मजला, वीरा इंडस्ट्रियल इस्टेट, न्यु लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटच्या समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल: info@apollofinvest.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-बोटिंग माहिनी व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २७ सप्टेंबर, २०१७ रोजी स.११.३० वा. गोल्डन गेट बँकेट, प्राइम विझनेस पार्क, दुकान क्र. २, डी.जे. रोड, बिलेपालें (प.), रेल्वे स्थानकाजवळ, मुंबई-४०००५६ या ठिकाणी एजीएम सूचनंत नमुदप्रमाणे विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहबाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार वेथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वेसाधारण सभानिमित्त अंतिम लाभाशासाठी सदस्यांचे अधिकार निश्चितकरिता गुरुवार २१ सप्टेंबर, २०१७ ते बुधवार २७ सप्टेंबर, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत केंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहबाचिता वेळावेळी सुधारीतप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४(१) नुसार २० सप्टेंबर, २०१७ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना कंपनीच्या एजीएममध्ये विमर्पीत होणाऱ्या विषयांवर मत देण्याचा अधिकार आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपाने मत (रिमोट ई-बोटिंग) देण्याची सुबिधा दिलेली आहे. कंपनीने रिमोट ई-बोटिंग सेवा सुविधेकरिता कंपनीने सेन्ट्रल डिपॉक्किटरी सर्विसेस (इंडिया) लि., (सीडीएसएल)सह करारनामा केला आहे. कंपनी कायदा २०१३ नुसार तपशिल खालीलप्रमाणे

- एजीएम सूचना वितरण पूर्ततेची तारीख १ सप्टेंबर, २०१७
- रिमोट ई-बोर्टिंग कालावधी रविवार २४ सप्टेंबर, २०१७ रोजी स.९.०० वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सायं.५.०० वा. समाप्त होईल.
- मंगळवार २६ सप्टेंबर, २०१७ रोजी सायं.५.०० वा. नंतर विद्युत स्वरूपाने मतदान मान्य
- जर कोणी व्यक्ती एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि २० सप्टेंबर, २०१७ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evotingindia.com वर किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती अर्ज करावा.
- रिमोट ई-बोर्टिगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही www.evótingindia.com वर उपलब्ध हेल्प सेवशनअंतर्गत फ्रिकेन्टली आस्कड केरचन्स (एफएक्यु) चा संदर्भ ध्यावा किंवा ई-वोटिंग युजर मॅन्युअलवा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. वेन्सीलॉस फुटांडो, उपव्यवस्थापक, पत्ताः पी.जे. टॉवर्स, १६वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com, दुर.: १८००२००५५३३ येथे कळवावे
- रिमांट ई-वॉटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत

बॅलेट प्रपत्राचे वैधतेवरील तपासनिसांचा निर्णय अंतिम असेल.

सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४(१) व (२) नुसार ज्या सदस्यांकडे रिमोट ई-वोटिंग सुविधा नाही त्यांना एजीएममध्ये वितरीत करण्यात येणाऱ्या बॅलेट पत्रिका सादर करून कंपनीच्या एजीएममध्ये मत देता येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये अपोलो फिनबेस्ट (इंडिया) लिमिटेड

ठिकाण : मंबई दिनांक : ५ ऑगस्ट, २०१७

सही/-अंजु आर. इन्नानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१२३२५९

क्रिएटिव्ह पेरिफेरल्स ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः बी-२१५, मंडपेश्वर इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप.सो.लि., एमसीएफ क्लबच्या समोर, एस.व्ही.पी.रोड, बोरिवली (प), मुंबई-४०००१२.द्र.क.:११-८०९७२३२२५२ ई-मेल: cs@ecreativeindia.com वेबसाईट: www.ecreativeindia.com सीआयएन: यू५२३९२एमएच२००४पीएलसी१४८७५४

३१.०३.२०१७ रोजी ताळेबंद पत्रक

38/03/5066 36/03/5068